## Amba Enterprises Ltd.

Corporate Identity Number (CIN): L99999PN1992PLC198612



September 07th September, 2024

To,

BSE Limited
Phiroz Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Mumbai – 400101
Email – <u>corp.relations@bseindia.com</u>
Security code – 539196

Sub: Newspaper Advertisement regarding Notice of 32<sup>nd</sup> Annual General Meeting ('AGM'') of the Company through Video Conferencing/Other Audio-Visual Means. Book Closure and E-voting information.

Dear Sir / Madam,

In compliance with provisions of Regulation 30 and Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015 please find enclosed a copy of Newspaper Notice published on 06th September ,2024 in Business Standard and Pratahkal newspapers intimating details regarding Annual General Meeting to be held on Monday 30th September ,2024 at 11:30 am through Audio/Visual mode, Book Closure and E-voting facility.

The same is also available on website of the Company at <a href="https://ambaltd.com">https://ambaltd.com</a>

You are requested to take the above on record.

Yours faithfully,

For and on behalf of AMBA ENTERPRISES LIMITED

SHRIDDH Digitally signed by SHRIDDHA GUPTA Date: 2024.09.07 15:49:34 +05'30'

Shriddha Gupta

**Company Secretary and Compliance Officer** 

Kolhapur/ R R Takala Branch: Upper Ground Floor, Grand Signet Building Raiaram Road, Kolhapur 416 008.

#### **GOLD AUCTION**

Notice is hereby given to the public in general and the account holders in perticular that e-auction of the pledged Gold Ornaments in the below mentioned account/s will be conducted by Federal Bank Ltd. on 18.09.2024 through online portal, https://gold.samil.in . Interested buyers may log on to the auction portal or contact the Bank at 0231 - 2530244 for further information. In case E-auction is not materialised for any reason on the date mentioned above, with respect any or all items of the pledged ornaments, Bank shall be conducting private sale of the items on any subsequent date/s without further notice.

Branch Name	Loan Account Number					
RR	14966400029878	14966400037426				
Takala /	14966400026601	14966400039604	14966400039943			
Kolhapur	14966400037624	14966400036675	14966400034233			
	14966400034241	14966400015075	14966400015380			
	14966400022410	14966400032187	14966800002467			
	14966800003051	14966800004125	14966800002368			
	14966400028383	14966800001733	14966800002244			
	14966800002384	14966800002483	14966800002590			
	14966400024648	14966400027476	14966400033532			
	14966400039992	14966400035743				

Date: 04/06/2024 Place: KOLHAPUR

Sd/-Branch Manager, Federal Bank, R R Takala / Kolhapur Br.



#### **PUBLIC NOTICE**

The branch of IIFL Finance Ltd. located in front of Kamat Hospital, Near Chinchwad Police Station, Chapekar Chowk Chinchwad, Pune - 411033, is Shifting to below mentioned address with effect from 9<sup>th</sup> September, 2024.

New Address: Shrikurshna Appartment, Shop No 3 & 4, Sundendu Nagar, Walhekarwadi Road, Chinchwad Gaon, Pune - 411033.

Contact No. 9822636535 / 8452015547 All existing services can be availed at

#### सार्वजनिक सूचना

कामत हॉस्पिटलच्या समोर चिंचवड पोलिस स्टेशनजवळ, चापेकर चौक चिंचवड, पुणे - 411033 येथे असलेली आय. आय. एफ. एल. फायनान्स लि. ची शाखा दिनांक 9 सप्टेंबर 2024 पासून खालील पत्त्यावर स्थलांतरित होत आहे.

नवीन पत्ता: श्रीकृष्णा अपार्टमेंट, दुकान क्रमांक 3 आणि ४, सुंदेंदु नगर, वाल्हेकरवाडी रोड, चिंचवड गाव, पुणे - 411033.

संपर्क क्रमांक 9822636535 / 8452015547 मर्त विरामान सेवा नवीन तिकाणी मिळ शकतात.

**PICICI Bank** Branch Office: ICICI Bank Limited, DSMG, 870/1-Suma House, Bhandarkar Road, Opp. Hotel Raviraj, Maharashtra, Pune- 411004.

#### PUBLIC NOTICE-TENDER CUM E-AUCTION FOR SALE OF SECURED ASSET

[See proviso to Rule 8(6)] Notice for sale of immovable asset(s)

E-Auction Sale Notice for the sale of immovable asset(s) under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.

Interest (Enrorcement) raties, 2002.
This notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below described immovable property mortgaged/charged to the Secured Creditor, the physical possession of which has been taken by the Authorised Officer of ICICI Bank Limited will be sold on 'As is where is', 'As is what is' and 'Whatever there is' as per the brief particulars given bereunder

_	and whatever there is as per the brief particulars given hereunder;							
Sr. No.	Name of Borrower(s)/ Co-Borrowers/ Guarantors/ Loan Account No.	Details of the Secured asset(s) with known encumbrances, if any	Amount Outstanding	Reserve Price Earnest Money Deposit	Date and Time of Property Inspection	Date & Time of E-Auction		
(A)	(B)	(C)	(D)	(E)	(F)	(G)		
1.	Mr. Ashish Yashwant Palande (Borrower) Mrs. Archana Ashish Palande (Co-Borrower) Loan No. LBPUN00001918195	Flat No. 506, 5th Flr, Vision City, Bldg. A, Gat No. 308, 309, 338, 339, Jambhul Nagari, Vadgaon Maval, Jambhul, Tal-Maval., Maharashtra, Pune- 412106. Admeasuring an area of 76.103 Sq Mtrs Carpet Along With The Terrace Area of 15.049 Sq.mtr + 1 Covered Car Parking	Rs. 17,53,554/- as on August 27, 2024	Rs. 13,40, 000/- Rs. 1,34,000/-	September 11, 2024 From 02:00 PM to 05:00 PM	September 26, 2024 From 11:00 AM Onward		
2.	Mr. Madake Machhindra Laxman (Borrower) & Mrs. Seema Machhindranath Madake (Co-Borrower) Loan Acc Num: LBPUN00005157339	Flat No.308, 3rd Floor, Shree Ganesh Hill View, B Bldg, Charholi, 380/1, Maharashtra, Pune- 412105 Admeasuring Carpet Area 53.10 Sq Meter Along With Attached Terrace Admeasuring 4.12 Sqmtr.	Rs. 35,63,711/- as on August 27, 2024	Rs. 27,20, 000/- Rs. 2,72,000/-	September 12, 2024 From 11:00 AM to 02:00 PM	September 26, 2024 From 11:00 AM Onward		
3.	Mrs. Sumati Raju Chattiyar (Borrower) & Mr. Raju Nagraj Chattiyar (Co-Borrower) Loan Acc Num: LBPUN00005486994	Flat No- 301, 3rd Floor, Survey No. 106/7, Alankapuri Complex, Padmavati Road, Vadgaon Chowk, Alandi Devachi, Taluka- Khed, Pune- 412113. Admeasuring Carpet Area 42.27 Sq Meter I.E 454.99 Sq Feet Along With Covered Parking In "Alankapuri Complex"	Rs. 27,44,343/- as on August 27, 2024	Rs. 17,00, 000/- Rs. 1,70,000/-	September 12, 2024 From 02:00 PM to 05:00 PM	September 26, 2024 From 11:00 AM Onward		
4.	Mrs. Chaya Shriram Kshirsagar (Borrower) Mr. Shriram Dattu Kshirsagar (Co- Borrower) Loan A/c No. LBPUN00005135553 LBPUN00005182326	Flat No 1105, 11th Floor, Savali Heights, B Wing, Chikhali, Pune, Pune- 412114. Admeasuring an area of Admeasuring 31.73 Sq Meter (i.e 341.54 Sq Feet) Balcony 4.32 Sq Meter (i.e. 46.50 Sq Feet) Terrace 4.79 Sq Meter (i.e. 50.80 Sq Feet) Carpet Area	Rs. 33,03,664/- As on July 31, 2024	Rs. 26,12, 000/- Rs. 2,61,200/-	September 13, 2024 From 11:00 AM to 02:00 PM	September 26, 2024 From 11:00 AM Onward		
5.	Gangamma (Borrower) Mr. Ravichandra Hanumappa Rathod (Co-Borrower) Loan A/c No. LBPUN00004448290	Flat No 204, 2nd Floor, Plot No- 27, 28 & 29, Papa Mamta Residency, Vadgaon Maval, Pune- 410506. Admeasuring an area of Salable Area- 44.80 Sqmtr (Carpet Area- 340 Sqft + Terrace Area- 17 Sqft	Rs. 24,14,156/- As on July 31, 2024	Rs. 18,70, 000/- Rs. 1,87,000/-	September 13, 2024 From 02:00 PM to 05:00 PM	September 26, 2024 From 11:00 AM Onward		

The online auction will be conducted on the website (URL Link- https://disposalhub.com) of our auction agency M/s NexXen Solutions Private Limited The Mortgagors/ Noticees are given a last chance to pay the total dues with further interest by September 25, 2024 before 10:00 AM else the secured asset(s) will be sold as

dues with further interest by September 25, 2024 before 10:00 AM else the secured asset(s) will be sold as per schedule. The prospective bidder(s) must submit the Earnest Money Deposit (EMD) Demand Draft (DD) (Refer Column E) at ICICI Bank Limited, DSMG, 870/1-Suma House, Bhandarkar Road, Opp. Hotel Raviraj, Maharashtra, Pune-411,004 on or before September 25, 2024 before 04:00 PM Thereafter, they have to submit their offer through the website mentioned above on or before September 25, 2024 before 05:00 PM along with the scanned image of the Bank acknowledged DD towards proof of payment of EMD. In case the prospective bidder(s) is/ are unable to submit his/ her/ their offer through the website, then the signed copy of tender documents may be submitted at ICICI Bank Limited, DSMG, 870/1-Suma House, Bhandarkar Road, Opp. Hotel Raviraj, Maharashtra, Pune-411004 on or before September 25, 2024 before 05:00 PM. Earnest Money Deposit DD/PO should be from a Nationalised/ Scheduled Bank in favour of ICICI Bank Limited payable at "Pune". For any further clarifications in terms of inspection, Terms and Conditions of the E-Auction or submission of tenders, contact ICICI Bank Employee Phone No. 9004441677/ 7304905179
Please note that the Marketing agencies 1. M/s NexXen Solutions Private Limited, 2. Augeo Assets Management Private Limited 3. Matex Net Pvt Limited 4. Novel Asset Services Pvt. Ltd., have also been engaged for facilitating the sale of this property.

The sale of this property.

The Authorised Officer reserves the right to reject any or all the bids without furnishing any further reasons. For detailed Terms and Conditions of the sale, please visit www.icicibank.com/n4p4s

Date : September 06, 2024 Place: Pune Authorized Officer ICICI Bank Limited

## Shivshankar Gramin Bigarasheti Sahkari Patsantha Marya. Nira

Tal. Purandar, Dist. Pune

#### POSSESSION NOTICE FOR IMMOVABLE PROPERTY (see Rule 107 sub-rule (11 (d-1))

Therefore, as per Section 101 (1) of Maharashtra Co-operative Societies Act. 1960, Shiyshankar Gramin Biggrasheti Sahkari Patsantha Marya, Nira Tal, Purandar, Dist. Pune by Hon, Deputy Registrar / Assistant Registrar So., Co-operative Societies (Parseva) Pune District Civil Co-operative Credit Societies Federation Ltd. By his order, arbitration certificates have been obtained from the following arrears for recovery of their debts. Therefore, as per Section 156 of Maharashtra Co-operative Societies Act, 1960 and Rule 107 (11) D-1) of 1961 (Notification of First Amendment Rules 2014 dated 30/08/2014) As per Shri. Gautam L. Gaikwad Special Recovery and Sales Officer Pune The following immovable property of the following arrears has been seized on 02/09/2024 under this notice. And if the immovable property is transferred after the date of this notice, it is prohibited to accept any private transfer or to create burden or mortgage.

Name of Judgment Debtor Certificate No.	Name of the village Taluka	Gat No.	Details of Properties  Area Size			Boundaries of Properties	
& address/ Date	/ Ďistrict						
Mr. Rajendra Dattatraya	Village :		H.	R.	Rs.	Paise	In the East - Pune-
Badade	Mouie Nira -	34/A /5/A/1 in	00	03	00	00	Pandharpur road.
Recovery certificate no. 101/1679/100/2023 d. 26/05/2023	Shivtakrar Tal.Purandar Dist. Pune		Out of the above total common area Borrower Mr. Rajendra Dattatraya Badde For his loan and Co-borrower Shri. Deepak Dattatraya Badde was bailed out by him Immovable agricultural land of share Property				In the West - Jedhe's Property In the south - Kulkarni's Property In the North - Sonawane's Property
	Village :	1114 in	00	96	00	87	
Mr. Umesh Vasantrao			Adhik Potkharaba		In the East -		
Kadam Recovery certificate no.	Mouje Pimpare khurd		00	18	-	-	In the West - Goverment
101/19/355/85/2019 d. 06/08/2019	Tal.Purandar Dist. Pune		Out of the above total common area Borrower Mr. Umesh Vasantrao Kadam's loan His for of their share pledged Property from immovable agricultural land.			In the South - Main In the North - As a Record	
			00	22	00	19	
				Adhik Potkh	naraba		In the East - Maruti Konde's
Mr. Raju Narayan	Village : Mouje Nira - Shivtakrar		00	07	-	-	Property
Madchetty		29A/ 4b		Out of		In the West - Vikrant Jagtap's Property	
Recovery certificate no.			00	02.08	-	-	In the South - Shekhar
101/461/579/2023 d. 08/09/2023	Tal.Purandar Dist. Pune	in	Out of the above total common area Borrower Mr. Raju Narayan Madchetty For his Ioan and Co-borrower Shri. Raju Prakash Koturi His pledge Immovable agricultural land of share Property			Jadhav's Property In the North - Pandurang Zunjar's Property	
Name of Judgment Debtor Certificate No. & address/ Date	Name of the village Taluka / District	Milkat No.	Description of Incom		Boundaries of Properties		
Mr. Raju Virkumar Shah Recovery certificate no.	Village : Mouje Grampanchayat Nira - Shivtakrar	1/368 IN	TIST NO 2012 IN Area 5/5 SO IT IS			East - West - Goverment	
101/1684/1708/2023 d. 17/03/2023	Tal.Purandar Ou Dist Pune Mr. Raju		of the above gross income Borrower Virkumar Shah Will answer for his loan by Suvarna Virkumar Shah Immovable flat / house building Property			South - Main North - As a Record	
Mr. Tulashiram Shivaram Shilimkar Recovery certificate no. 101/806/939/2023	Village : Mouje Grampanchayat Padegaon Tal. Khandala	51 IN	Other concrete house stones, Brick lime or cement House facing Mangalore Kaul Brick, clay construction 14 by 28 = 392 Sq. Foot is a fixed house building Property		East - West - Goverment South - Main North - As a Record		
d. 24/11/2023	Dist. Satara	Mr. Tul	Out of the above property Borrower ulshiram Shivram For the loan of Shilimkar ng their immovable home building property			7.5.41 7.5 4 1.55514	

The possession notice was given today on 02/09/2024 with my signature and office stamp.

Special Recovery Officer, Pune Dated: 02/09/2024

Outword No. 190/2024, Recovery Possession / 2024

Mr. Gautam L. Gaikwad.

Special Recovery Officer Pune Dist. Pat. Fed. By Shivshankar Gramin Bigarasheti Sahkari Patsantha Marya. Nira Tal. Purandar, Dist. Pune Form No. 14 [See Regulation 33(2)]

OFFICE OF THE RECOVERY OFFICER - I **DEBTS RECOVERY TRIBUNAL AURANGABAD** 

Ground Flor, Jeevan Suman, LIC Building, Plot No.3, N-5, CIDCO, Aurangabad - 431003

Date: 29-08-2024 DEMAND NOTICE NOTICE UNDER SECTION 25 TO 28 OF THE RECOVERY OF DEBTS DUE TO BANKS AND FINANCIAL INSTITUTIONS ACT, 1993 AND RULE 2 OF SECOND SCHEDULE TO THE INCOME TAX ACT, 1961

Bank of Baroda Versus Rafig Khan (CD1) Rafig Khan. R/o. House No.5-8-78, Jahgirdar Colony, Behind New Punjab Hotel, Railway Station Road, Aurangabad-431001.

R/o. H.No.2, Kasliwal Estate, Deshmukh Nagar, Garkheda, Aurangabad (CD 3) Kaleem Khan Aziz Khan, R/o. House No.5-8-78, Jahgirdar Colony Behind New Punjab Hotel, Railway Station Road, Aurangabad-431001. Also at: Plot No.5, Kaisar Colony, Aurangabad.

(CD 4) Mohd, Amiad Khan M.A. Rahim.

(CD 2) Atul Kumar Sinha,

R/o. Plot No.31, Jawahar Colony, Aurangabad.

This is to notify that as per the Recovery Certificate issued in pursuance of orders passed by the Presiding Officer, Debts Recovery Tribunal, Aurangabad in OA/142/2015 an amount of Rs.40,24,346.00 (Rupees Forty Lakhs Twenty Four Thousand Three Hundred Forty Six only) along with pendentellite and future interest @ 10% Simple with monthly rests w.e.f. 16/03/2015 till realization and costs of **Rs.43,000**/-(Rupees Forty Three Thousand Only) has become due against you Jointly and severally /Fully/Limited).

2. You are hereby directed to pay the above sum within 15 days of the receipts of the notice, failing which the recovery shall be made in accordance with the Recovery of Debts Due to Banks and Financial Institutions Act, 1993 and Rules there under.

3. You are hereby ordered to declare on an affidavit the particulars of yours assets on or before the next date of hearing.

are hereby ordered to appear before the undersigned or 01/10/2024 at 10:30 a.m. for further proceedings.

In additions to the sum aforesaid you will be liable to pay: Such interests as is payable for the period commencing immediately after this notice of the certificate / execution proceedings.

All costs, charges and expenses incurred in respect of the service of this notice and warrants and other processes and all other proceedings taken for recovering the amount due.

the Seal of this Tribunal on Recovery Officer-I Debts Recovery Tribunal, Aurangabad this date 29/08/2024.

#### **PUBLIC NOTICE NIBE LIMITED** TO ALL TO WHOM IT MAY CONCERN

(Sharad Baviskar)

CIN: L34100PN2005PLC205813

Given under my hand and

Plot No. A-3/B in the Chakan Industrial Area Phase- II, Village: Khalumbre, Taluka – Khed, Pune 410501 Tel: 0250-6098333; Fax: 0250-2528602; Email: csnibelimited@gmail.com; Web: www.nibelimited.com

NOTICE OF 19th ANNUAL GENERAL MEETING, BOOK CLOSURE AND E-VOTING INFORMATION Notice is hereby given that the 19th Annual General Meeting (AGM) of the Members of Nibe Limited

will be held on Saturday, September 28, 2024 at Plot No. E-2/2, Chakan Industrial Area Phase-III. Near Sara City, Kharabwadi, Taluka-Khed, Pune, Maharashtra - 410501 at 1:30 P.M to transact the businesses, as set out in the Notice convening the AGM in accordance with various MCA and SEBI

In compliance with the provisions of Section 108 of the Act read with Rule 20 of the Companie (Management & Administration) Rules, 2014, the Company is pleased to offer Remote e-voting facility which will enable the Members to cast their votes electronically on all the resolutions set out in the Notice. The Members are provided with the facility to cast their vote electronically, through the e-voting services provided by Central Depository Services (India) Limited (CDSL) on all resolutions set forth in the Notice, from a place other than the venue of the Meeting (Remote e-voting).

A person, whose name appears in the Register of Members/Beneficial owners as on the cut-off date i.e., Saturday, September 21, 2024, shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at the Meeting. For Remote e-voting instructions, Members are requested to go through the instructions given in the Notice of the AGM. Any person, who becomes Member of the Company after dispatch of the Notice of the Meeting but before the cut-off date, may obtain the User ID and password by sending a request at <a href="https://neeting.org/neeting.org/">https://neeting.org/ne website and at <a href="www.nibelimited.com">www.nibelimited.com</a>. The Members who have cast their vote by remote e-voting may attend the Meeting but shall not be entitled to cast their vote again at the AGM.

Members are informed that (a) the Company has completed the dispatch of the Notice of the AGM and Annual Report by September 05, 2024 through permitted modes. (b) Remote e-voting shall commence at 9.00 a.m. on Wednesday, September 25, 2024 and ends on Friday, September 27, 2024 (5.00 p.m.) (c) Remote e-Voting shall not be allowed after 5.00 p.m. and the Remote e-voting module shall be disabled by CDSL for voting thereafter: (d) the Notice of the AGM and the Annual Report have been displayed on the Company's website <a href="www.nibelimited.com.(e)">www.nibelimited.com.(e)</a> in case of any queries/grievances connected with e-Voting, Members may refer "Frequently Asked Questions (FAQs) for shareholders" and "e-Voting User manual for shareholders" available at the Download secti of helpdesk.evoting@cdslindia.com.

The results declared along with the Scrutinizer's report shall be placed on the Company's website also be communicated to Stock Exchange.

Notice is further given pursuant to Section 91 of the Companies Act. 2013, and other applicable provisions, if any that the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from, Sunday, September 22, 2024 to Saturday, September 28, 2024 (both days inclusive for the purpose of AGM of the Company

By Order of the Board of Directors of

Date: September 06, 2024

**RELIANCE** 

ARUNA' BANGLOW, NEAR HOTEL SHREEMAN Company Secretary & Compliance Office Email Id: cs@nibelimited.com SADAR BAZAR, SATARA MOB. 9673456444

#### Corporate Office: 11th Floor, North Side, **PUBLIC NOTICE FOR E-AUCTION SALE OF** R-Tech Park. Western Express Highway, SECURED ASSETS Goregaon (East), Mumbai- 400063.

Komal Bhaga

Reliance Asset Reconstruction Company Ltd (RARC), a Trustee of "SVC Bank RARC 033 Trust" is an assignee and a secure reditor of below mentioned borrower by virtue of Assignment Agreement dated 29.03.2017 executed with SVC Co-operativ

The undersigned in exercise of powers conferred under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement The undersigned in exercise or powers contented under the security interest (Enforcement) Rules, 2002 hereby give notice to public in general that the below mentioned property shall be sold by way of "online e-auction" for recovery of dues. The properties shall be sold strictly on "AS IS WHAT IS" and "NO RECOURSE" basis apart from other terms mentioned below.

Name of Borrower/ Mortgagor/ Guarantors	Outstanding dues	Possession
1. Mr. Rangrao Anandrao Patil (Borrower and Mortgagor)At: 1076/5, Om	Rs.3,90,71,865.72/- (Rupees Three	This
Nivas, Parvati Galli A/P Vadange, Tal: Karveer Dist. Kolhapur- 416229	Crore Ninety Lakhs Seventy-One	property is
2.Mr. Vithal Sadashiv Yadav (Guarantor), At Post Varange Padali Tal-	Thousand Eight Hundred Sixty-Five	in physical
Karvir Dist. Kolhapur- 416229	and Paisa Seventy-Two Only)	possession
3.Mr. Arjun Balaso Maskar (Guarantor), At Post Shingnapur, Tal	for Loan Account No.	of Reliance
Karveer, Dist. Kolhapur- 416010	(i) 120218900000247	ARC Ltd
4.Mr. Vikas Shivajirao Chougule (Guarantor), A/p. Shiye, Tal. Karveer,	(ii) 120219940000041	
Dist. Kolhapur- 416122	(iii)120220950000050 as on	
5.Mr. Sachin Rangrao Chougule (Guarantor), A/p. Kerli, Tal. Karveer,	dt.30.08.2024 with future interest	
Dist. Kolhapur- 416122	thereon till the date of entire payment.	

<b>5.Mr. Sachin Rangrao Chougule (Guarantor),</b> A/p. Kerli, Tal. Karveer,	dt.30.08.2024 with future interest		.
Dist. Kolhapur- 416122	thereon till the date	of entire paymer	it.
DESCRIPTION OF THE IMOVABLES MPROPERTY		Reserve Price	Emd Amount
Lot No.1- All the piece and parcel of the land being the property residential A, area adm. 66.91 Sq. mtrs (720 Sq. feets) on the first floor of the building Apartment, constructed on an area adm. in total 290.90 Sq. mtrs of C.S. No.127 situate and lying and being within the limits of Kolhapur Municipal Corporati 416003, under the Jurisdiction of Sub. Registrar Karveer, of which Residential no. A(wing A) is bounded on or towards:-East Government Road,West- Gover Apartment Wing - B, North- Apartment Shop Unit no. 1,Owned by Mr. Rangrac	'Vishwas Ashram 'Z/K/KH/G, D Ward, on, Dist. Kothapur- Flat No, F-1 of Unit rnment Road,South	Rs. 24,00,000/- (Rupees Twenty-Four Lakhs only)	Rs. 2,40,000/- (Rupees Two Lakhs Forty Thousand Only)
Lot No.2-All that piece and parcel of property being Basement no. B-2 of B 34.94sq, mtrs. on basement floor of the building Vishwas Ashram Apartment S no 1272/K/Kh/G Ward D and within the limits of Kolhapur Municipal Corp 416003 Boundaries-East:- Basement no. 1, West:- Basement no. 1, North:- Pal Road Owned by Mr. Rangrao Anandrao Patil  Details Of Auction Events: -	constructed on C. oration, Kolhapur -		Rs.2,70,000/- (Rupees Two Lakhs Seventy Thousand Only)
Details of Auction Events			

: 27.09.2024 from 11.00 A.M. to 01.00 P.M. Last date for bid submission : 10.10.2024

11.10.2024 between 12:00 P.M. to 1:00 P.M. (with extension of 5 minutes each TERMS AND CONDITIONS OF E-AUCTION SALE

The property shall not be sold below the reserve price and sale is subject to the confirmation by F properties shall be sold strictly on "AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS" and "NO RECOURSE"

E-auction will be held through RARC's approved service provider M/s. C1 India Pvt. Ltd. at website: E-auction will be held through RARC's approved service provider M/s ARCA EMART PRIVATE LIMITED at website: https://www.Auctionbazaar.com (web porta of ARCA EMART PRIVATE LIMITED). E-auction tender documents containing online e-auction bid form along with General Terms and Conditions of online e-auction sale are available in websites; www.rarcl.com and https://www.Auctionbazaar.com intending bidders may download relevant documents

The intending bidders are required to have a valid email id as the participation ID and password by e-auction agency shall be communicated at their e-mail id only

Intending bidders have to submit their BID in the prescribed format with EMD remittance details along with self-attested KYC documents (PAN, AADHAR card etc.) and the same shall be submitted to Authorized Officer of Reliance Asset Reconstruction Company Limited (RARC) at 11th floor, North Side, R Tech Park, Western Express Highway, Goregaon (East), Mumbai- 400063 and by email to Pravin.Angarakhe@relianceada.com and vinod.pawaskar@relianceada.com after which the participation ID and password shall be communicated at their email only. Last date of submission of **Bid Form is on 10.10.2024**. The bid form or EMD received late for any reason whatsoever will not be entertained. Bid without EMD and Bid below the reserve price shall be rejected summarily. Certificate of Sale will be issued in favour of successful bidder / bidders only and we will not entertain add and replacement of new bidder / bidders.

Neither RARC nor the service provider will be responsible for any lapses/failure on the part of the bidder on account of network disruptions. Toward off such incidents, bidders are advised to make all necessary arrangements such as alternative power back

Bidder has to mandatorily give undertaking under Section 29A of Indian Bankruptcy Code, 2016.
Earnest Money Deposit (EMD) shall be deposited through RTGS/NEFT fund transfer to Current Account No 102604180000740,

Name of the Bank: SVC Bank, Branch: Vakola, Mumbai, Name of the Beneficiary: SVC Bank RARC 033 Trust, IFSC Code: SVCB0000026. Please note that the Cheque/Demand Draft shall not be accepted towards EMD.

The Bids below reserve price and/or without EMD amount shall not be accepted. Bidders may improve their further bid amount in multiple of Rs.50,000/- (Rupees Fifty Thousand Only) for each property. In case sole bidder, bidder has to compulsory improve

The successful bidder shall pay 25% of the bid amount/sale price (including earnest money already paid) immediately after declaration of successful bidder. The successful bidder shall deposit balance 75% of the bid amount/sale price within 15 days from declaration of successful bidder

If successful bidder fails to deposit sale price as stated above, all deposits including EMD shall deemed to be forfeited without any further notice. However, extension of further reasonable period for making payment of balance 75% may be allowed and shall be

at the sole discretion of authorized officer. 1. The EMD amount of unsuccessful bidders will be returned without interest, after the closure of the E-auction sale proceedings

12. The particulars given by the Authorized officer are stated to the best of his knowledge, belief and records. Authorized officer shal

not be responsible for any error, mis-statement or omission etc.

3. The undersigned Authorized Officer has the absolute right and discretion to accept or reject any bid or adjourn/po sale or modify any terms and conditions of the sale without any prior notice or assigning any reasons.

14. The bidders should make discreet enquiries as regards charges/encumbrances on the property and should satisfy themselves about the title, extent, quality of the property before submitting their bid. No claim of whatsoever nature regarding charges encumbrances over the property and any other matter etc., shall be entertained after submission of the online bid. Any arrears, dues, taxes, charges whether statutory or otherwise including stamp duty/registration fees on sale of prop borne by the purchaser only.

6. For further details, contact Mr. Pravin Angarakhe, Associate Vice President-Legal, Mobile No- 9136957679 or Mr. Vinos Pawaskar, Head-Legal, Mob. 80972836 of Reliance Asset Reconstruction Company Ltd. at above mentioned address 17. The sale certificate shall be issued after receipt of entire sale consideration and confirmation of sale by secured creditor. The sale certificate shall be issued in the name of the successful bidder. No request for change of name in the sale certificate other than the person who submitted the bid/participated in the e-auction will be entertained.

THIS NOTICE WILL ALSO SERVE AS STATUTORY 30 DAYS NOTICE TO THE BORROWER/GUARANTORS/MORTGAGOF

UNDER SARFAESI ACT AND RULES MADE THEREUNDER. ace :Kolhapur Date: 06.09.2024 Au Authorized Officer, For Reliance Asset Reconstruction Co. Ltd. **PICICI Bank** 

Registered Office: ICICI Bank Tower, Near Chakli Circle, Old Padra Road, Vadodara – 390007, Gujarat

Corporate Office: ICICI Bank Towers, Bandra Kurla Complex, Bandra Fast Mumbai – 400051, Maharashtra

#### **Branch Relocation Notice**

On Behalf of ICICI Bank Ltd., Trimbakeshwar Branch

Dear Customers

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large, especially residing in Situated in Kasabe Solapur, Tal. North Solapur, Dist. Solapur within the limits of Solapur Municipal Corporation, Solapur, as under.

1. Description of the property: All the piece and pare of the property bearing fold Survey No. 107/108, New Survey No. 105/A/1/2/106/1, more particularly an on-agricultural layout Plot No. 99, having areadmeasuring 111.25 Sg. Mt., Situated in Udyon Bani Sevak and Sevalkar Vishesh Magasvargiya Co Or Housing Development Society Ltd, Kasabe Solapur Tal. North Solapur Dist. Solapur within the limits o Solapur Municipal Corporation, Solapur district he limits o Solapur Municipal Corporation, Solapur within the limits o No. 98, towards west: Plot No. 86, towards north: Plo No. 98, towards South: Road.

2. That property viz Plot No. 99, described above in para No. 1 are beid office of the Solapur side of the Solapur sid

annu That, said Mr. Sunil Suresh Bet has approached tate Bank of India, MINI RACPC Branch, Solapur The Bank of India, MINI RACPC Branch, Solapur Th

as that sall with sum Sureish Bet las applyoachers as the Bank of India, MINI RACPC Branch, Solapur to avail the loan by mortgaging the said property. The Bank has noticed that the aforesaid original deed lated 19.10.2004 has been misplaced. The complainant for lost of sale deed is registered with MIDC Police Station vide Lost Register No. 3936 o 2024 dated 05.09.2024.

1. In view of above, my client hereby give a notice to the public at large and calls upon all or any person/who have any right, title interest in the above interest in the above and the public and service and the public and the publi

matter. Fihis public notice is issued on 05.09.2024 Mr. Vinayak N. Deshpande, Advocat For State Bank of India, MINI RACPC Branch, Solapu Chamber No. 3, District Court Compound, Solapu Mobile: 982209543

ESPECIALLY IN THE CITY OF SATARA

AND THE SURROUNDING AREAS

UNDER INSTRUCTATIONS ON BEHALI

OF MAY CLIENT SMT. PRATIBHA

SURYAJI DEVKAR SURVEY NO 59/1A

58/2, 58/3 & 58/8 PLOT NO 10, MOUJ

SAIDAPUR TAL & DIST SATARA THIS PUBLIC NOTICE IS GIVEN THAT.:

The Following Details of missing

documents within the jurisdiction o

The Original Sale Deed of Survey No

59/1A, 58/2, 58/3 & 58/8 Plot No 10

was executed at Reg Sr No 1116/2009

Date 20/04/2009 has been lost fron

The Original Sale Deed of Survey No

59/1A, 58/2, 58/3 & 58/8 Plot No 1

was executed at Reg Sr No 1843/2008

Date 11/06/2008 has been lost from

In Addition to this, if any membe

has any grievances related to Sal-

Deeds or any other related interest o

any kind of transfer deed, he should

onfirm with the documents within 15

days. If there is no complaint from

anyone within the above period, w

will complete the transaction. Afte

that, anyone will have any kind o

complaint it would not be considered

Satara Date 05/09/2024.

**ADV. RUSHIKESH M. JAGTAP** 

Hence the public notice is.

Smt Pratibha Survaji Devkar.

Smt Pratibha Survaji Devkar.

Satara are as follows:

We wish to inform you that with effect from October 7, 2024, we are relocating to a more convenient location. The address is as

New address: ICICI Bank Ltd., Hotel Druva Palace Plot No. 1 & 2, Shree Krushna Colony, Temple Main Road, Trimbakeshwar, Nashik, Maharashtra - 422212.

There would be no change in your account numbers or the security items issued to you. Assuring you of the best services at all times.

Branch Manager, Trimbakeshwar Branch

#### AMBA ENTERPRISES LIMITED

Regd. Office: S. No. 132, H No. 1/4/1, Premraj Industrial Estate, Shed No. B-2,3,4, Dalviwadi, Nanded Phata, Pune – 411 041,
CIN: L9999PN1992PLC198612, Phone No. 022 28701692
Email: ambaltd@gmail.com, Website: www.ambaltd.com

NOTICE TO THE MEMBERS WITH RESPECT TO THE 32nd ANNUAL GENERAL MEETING

NOTICE is hereby given that the  $32^{\text{nd}}$  Annual General Meeting ('AGM' or 'Meeting') of the Members of AMBA ENTERPRISES LIMITED ('the Company') will be held on Monday, the 30" day of September, 2024 at 11.30 A.M (IST) through Video Conferencing ('VC') facility / other audio-visual means ('OAVM'), to transact the business as set out in the Notice of the AGM which will be emailed to the members of the company. In compliance with Genera Circular 10/2022 dated December 28, 2023, issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 5, 2023 and September 25 2023, respectively, ("MCA Circulars") by Securities and Exchange Board of India (SEBI hereinafter collectively referred to as "the Circulars"), companies are allowed to hold AGM through VC, without the physical presence of members at a common venue. Hence the AGM of the Company is being held through VC to transact the business as set forth in the Notice of the AGM dated August 06th, 2024.

The VC/OAVM facility is being availed by the company from Purva Sharegistry Private Limited. The instructions for attending the AGM through VC/OAVM will be provided in the notice of the AGM and attendance of the members through VC/OAVM will be counted fo the purpose of reckoning the quorum under section 103 of the Companies Act, 2013.

Electronic Copy of 32<sup>m</sup> AGM Notice and Annual Report for the financial year 2023-24 In compliance with Circulars electronic copies of Annual Report containing Notice of the AGM for the Financial Year 2023-24 (AR) will be circulated, to all the members whose e mail Ids are registered with the Company/Depository Participants (DP)/ Registrar and Share Transfer Agent (RTA). The Annual Report 2023-24 of the Company, inter alia, containing the Notice and the Explanatory Statement of the 32nd AGM is available on the website of the Company at www.ambaltd.com and on the websites of the Stock Exchanges viz www.bseindia.com. A copy of the same is also available on the website of National Securities Depositories Limited ('NSDL) at www.evoting.nsdl.com.

Appeal to Members to Register their E-Mail ID and KYC details addresses: Members who have not yet registered their e-mail addresses are requested to follow the

process mentioned below, before 5:00 p.m. (IST) on Monday, September 23rd , 2024, fo registering their e-mail addresses to receive the Notice of the AGM and Annual Repor 2023-24 electronically and to receive login ID and password for remote e-Voting: a Mail it on : ambaltd@gmail.com

Enter the DP ID & Client ID / Physical Folio Number and PAN details. In the event, if the PAN details are not available on record for Physical Folio, Member to enter one of the share certificates numbers

Enter your email address and mobile number

The above system also provides a facility to the Members holding shares in physical form to upload a self-attested copy of their PAN Card, if the PAN details are not updated in accordance with the requirements prescribed by SEBI. For permanent registration of thei email address, Members holding shares in demat form are requested to update the same with their Depository Participant and to Registrar for Members holding shares in physica

In case of any queries/difficulties in registering the e-mail address, Shareholders may write to RTA at support@purvashare.com or to the company at ambaltd@gmail.com. Those physical shareholders who have not yet submitted Form ISR-1, ISR-2, SH-13/ISR 3 are requested to submit the same to RTA/Company at the earliest. Those shareholders who are holding shares in dematerialised mode are requested to ensure that aforesaid KY0 details and nomination are updated with their depository participants

Remote e-Voting, E-voting at AGM and manner of procuring login id & Password: In compliance with Section 108 of the Companies Act, 2013 ('the Act') read with Rule 20

of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time, the Secretarial Standard on General Meetings ('SS-2') issued by the Institute of Company Secretaries of India and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is providing to its Members the facility of remote e-Voting before as well as during the AGM in respect of the business to be transacted at the AGM and for this purpose, the Company has appointed Purva Sharegistry (India) Private Limited for facilitating voting through electronic means. The detailed instructions for remote e-Voting are given in the Notice of the AGM. Members

are requested to note the following: The remote e-Voting facility would be available during the following period:

From 9.00 a.m. (IST) on Friday, September 27th, 2024

End of remote e-Voting Upto 5.00 p.m. (IST) on Sunday, September 29th, 2024

The remote e-Voting module shall be disabled by Purva Sharegistry (India)Private Limited nd Members will not be all date and time: The voting rights of the Members shall be in proportion to their share of the paid-up

equity share capital of the Company as on Monday, September 23rd, 2024 ('Cut-Of Date'). The facility of remote e-Voting system shall also be made available during the Meeting and the Members attending the Meeting, who have not already cast their vote by remote e-Voting shall be able to exercise their right during the Meeting. A person whose name is recorded in the Register of Members / Register of Beneficial Owners as on the Cut-Off date only shall be entitled to avail the facility of remote e-Voting before / during the AGM;

Any person who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the dispatch of the Notice and holds shares as on the Cut-Off Date, may obtain the login-id and password for remote e-Voting by sending a request a evoting@nsdl.co.in or ambaltd@gmail.com, as provided by the company. A persor who is not a member as on the Cut-Off Date should treat the Notice of the AGM to information purposes only.

Members who have cast their vote by remote e-Voting prior to the Meeting may also attend the Meeting electronically, but shall not be entitled to vote again

Final Dividend and Book Closure

he Shareholders may note that the Board of Directors, at its Meeting held on August 06<sup>th</sup> 2024, has recommended a final dividend @ 10% i.e. 0.50 paisa per equity shares of facvalue of rs. 5/- each for the financial Year ended March 31st, 2024, Subject to the Approva of shareholders at the AGM. The final dividend, if declared at AGM, will be paid to the members whose name appear in the Register of Members of the Company and in the respect of shares held in dematerized form, dividend will be paid to members whose names are furnished by National Securities Depository Limited (NSDL) and Centra Depository Services (India) Limited (CDSL), as a beneficial owner as on that date. Pursuan to Regulations 42 of the Listing Regulations, the Register of Members and the Share Transfe Books of the Company shall remain closed from Tuesday September 24th, 2024 to Monday September 30th, 2024 (both days inclusive) for taking record of the members of the Compan for the number of payment of dividend for the financial year 2023-24

Manner of Payment of Dividend, if declared at the AGM: he Dividend, if approved by the shareholders at the AGM, will be paid electronically

hrough various online transfer modes to those shareholders who have updated their ban account details with the company's Registrar and Share Transfer Agent/Depository Participants. For Shareholders who have not updated their bank account details, Dividence warrants/Demand Drafts will be sent to their registered addresses. To receive the dividence directly into their bank account, Shareholders who have not yet registered bank details are requested to register their Bank details (e.g. name of the bank and the branch, bank accoun number, 9 digits MICR number, 11 digits IFS Code and the nature of account) along with a copy cancelled cheque with Company/RTA through the mail on support@purvashare.com Shareholders holding shares in dematerialized form are requested to provide the said details to their respective Depository Participants.

Tax on Dividend if declared at the AGM:

Pursuant to finance Act. 2020, dividend income will be taxable in the hand of shareholders with effect from April 1, 2022. The Company shall therefore be required to deduct tax at source at the applicable rates at the time of making the payment of the said final dividend f declared at the AGM. The TDS rate may vary depending on the residential status of the shareholder and the

document submitted by the shareholders and accepted by the company in accordance with the provisions of the Income Act, 1961. For the applicable rate for the various categories he shareholders are requested to refer to the Finance Act, 2020 and amendments thereof Form 15G/15H/10F are available on the website of https://www.purvashare.com submission-of-form-15g-15h-10f. The aforesaid mentioned documents (duly complete and signed) are requested to be uploaded at website of https://www.purvashare.com/ Please note that the upload of documents (duly completed and signed) on the website o https://www.purvashare.com/submission-òf-form-15g-15h-10f should be done on before August 16th, 2023 In order to determine and deduct appropriate TDS/ withholding Tax Incomplete and/ or unsigned forms and declarations will not be considered by the Company No communication/ documents on the tax determination/deduction shall be considered

post September 23rd . 2024. All communications/gueries with respect to dividend should be addressed to our RTA, or

support@purvashare.com. Notice is further given that pursuant to Section 91 of the Act and the Rules framed thereunder the Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed rom Tuesday September 24th, 2024 to Monday September 30th, 2024 both days inclusive

> By order of the Board of Director For Amba Enterprises Limited Sarika Bhise DIN: 06987209

Date :04.09.2024

for the purpose of 32nd AGM

# मुंबईत बांधकाम आणि घरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर!

- मालाडमध्ये २३ मजली इमारतीचा स्लॅब कोसळून ३ ठार, ३ जखमी

- विक्रोळीत लिफ्टच्या डक्टमध्ये पडून दोघांचा मृत्यू , लेबर कॉन्ट्रॅक्टरविरोधात गुन्हा दाखल

मुंबई, दि. ५ (प्रतिनिधी) : मालाड येथील हाजी बापू मार्गावरील गोविंद नगर येथील बांधकाम सुरू असलेल्या नवजीवन या इमारतीच्या २० व्या मजल्याच्या छताचा काही भाग गुरुवारी दुपारी १२ च्या सुमारास अचानक कोसळला. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला असून तिघे जखमी झाले आहेत. मालाड येथे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत (झोपु) बहुमजली इमारतीचे बांधकाम सुरू होते. मालाड पूर्व येथील नवजीवन इमारतीमध्ये दुपारी साडेबाराच्या सुमारास ही धक्कादायक घडना घडली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी बचावकार्य हाती घेतले. या दुर्घटनेत जखमी झालेल्या सहा जणांना मातीच्या ढिगाऱ्याखालून बाहेर काढून नजिकच्या एम. डब्ल्यू देसाई रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी तिघांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. सध्या रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दोघांवर उपचार सुरू आहेत. तर, एकाला ऑर्थोपेडिक विभागात दाखल करण्यात आले आहे. अद्याप जखमी व मृत कामगारांची नावे जाहीर करण्यात आलेली नाहीत. दुसरीकडे विक्रोळी येथील घटनेत लिफ्टच्या

डक्टमध्ये पडून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रत्नाकर फिकरा मुनी (३१) आणि उमा राजेंद्र सामल (२१) अशी मृतांची नावे असून मूळचे दोघे ओडिशाचे रहिवासी आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून टागोर नगर येथील बांधकाम साईटवर बिगारी म्हणून ते कामाला होते. रात्री जेवण झाल्यानंतर साडेदहाच्या सुमारास दोघेही चौथ्या मजल्यावर झोपण्यासाठी गेले. बाकीचे मजूर तळमजल्यावर जेवण करत असताना अचानक अकरा वाजता जोराचा काहीतरी पडल्याचा आवाज आला. खाली वाकून पाहिल्यानंतर लिफ्टच्या मोकळ्या डक्टमध्ये मुनी आणि सामल बेशुद्धावस्थेत

#### जाहीर सूचना मचना यादारे देण्यात येते की. श्री. ओमकार देवीपसाद उपाध्याय

 श्री. निरंकार देवीप्रसाद उपाध्याय यांच्यासह दुकान धारव दुकान क्र. २, तळ मजला. साईमॅक्स अपार्टमेंट मीणचणमण कोळीवाडा, हनुमान मंदिरजवळ, भाईंदर (प) ठाणे ४०१ १०१ येथील मालमत्तेचे संयक्त मालक होते व नोंदणीकर सभासद व पाच संपूर्ण प्रदानित शेअर्सचे धारक असून एकूण मूल्य 5. २५०/- शेअर प्रमाणपत्र क्र. ... शेअर क्र. **१२१ ते १२५** (दोन्ही समाविष्ट) चे धारक आहेत. मूळ भेट करार दुकान जागेचे दि. ०४.१०.२००७ रोजी

व श्री. निरंकार देवीप्रसाद उपाध्याय यांच्या दरम्यान नोंदणीकरण अंमलात आणले होते ते करार गहाळ/ हरवले आहेत व सापडत नाही

ओमकार देवीप्रसाद उपाध्याय वारस त्यांची पत्नी १. श्रीम. रेण ओमकारनाथ उपाध्याय (पत्नी) व ३. श्रीम. अनुराधा दिपक पांडे (विवाहित मुलगी) हे त्यांचे hवळ कायदेशीर वारस असून त्यांनी सर्व त्यांचे हक, अधिकार : हितसंबंध श्रीम, रेण ओमकारनाथ उपाध्याय यांच्या नावे केले व सदर

त्यामुळे मयत यांचे कोणतेही अन्य कायदेशीर वारस कोणतेर्ह अशील वा मला वा त्यांचे काउन्सेल वा यांना सदर दावे, आक्षेप संबंधात हक, अधिकार, हितसंबंध असल्यास तसेच सदर फ्लॅटमध्रे संबंधात सदर संबंधित पुरावे यांच्यासह सदर योग्य पुरावे यांच्यासह गृहित धरले जाणार नाहीत.

(वकील उच्च न्यायालय) नोदरी भारत सरका कार्यालय : १०९, भाईदया नगर, बी-बिल्डींग, गोपी महल

#### जाहीर सूचना याद्वारे देण्यात येते की, माझे

श्री. ओंकार संजय संभारे व २. श्रीम. शीतल संज संभारे यांनी विक्री करार दि. ३०.०७.२०२४ अंतर्गत व नोंदणीकरण दस्तावेज क. बीआरएल७-१६०३९ अंतर्गर श्री. संदिप वसंत बरोत यांच्यासह नोंदणीकृत करून थ्री. संदिप वसंत बरोत यांना सदर खरेदीदार म्हणू मालकीहक कोअर हाऊस/ रूम क्र. डी-४१ मोजमापित ४० चौ. मीटर बिल्ट अप क्षेत्रफळ (१) द्वारका सीएचएर लि., प्लॉट क्र. २४३, आरएससी-५, सेक्टर २ चारकोप कांदिवली पश्चिम मुंबई ४०० ०६७ येथील खारेदीदा माझे अशील यांचे म्हणणे आहे की

श्री. कमल सिंह रामचंद्र रावत हे म्हाडा द्वारे मूळ आवंटी

आहेत व प्राधिकरण अनुसार वर्ल्ड बँक प्रोजेक्ट अंतर्गत सदर कोअर हाऊस /रूम चे हस्तांतरण श्रीम. पार्वतीबेन प्रभुदास बागारीया यांच्या नावे करत आहेत व प्रतिज्ञापत्र २३.०४.१९९४ अंतर्गत त्यांनी सव रूम त्यांचा मुलगा श्री. महेष प्रभुदास बागारीया यांच्या नावे प्रतिज्ञापत्र दि. ०७.०५.२००२ अंतर्गत केले आहेत व तसेच खालील प्रक्रिया म्हाडा प्राधिकरणा म्हाडा अहवालमाध्ये त्यांच्या नावे हस्तांतरण केले आहे व पन क हीतास मीओ /हरूस/ग्रम ग्रम /१२१: दि. २२.०२.२००५ अंतर्गत हस्तांतरण केले. व सदर रू पुन्हा श्री. महेष प्रभुदास बागारीया यांच्या नावे श्रीम. सुनिता सिताराम बोकेफोड थी. आशिष मिताराम बोकेफोड़ यांच्या नावे विकी करा दि. ०४.०४.२००७ अंतर्गत नोंदणीकरण दस्तावेड अंतर्गत केले व सदर १. श्रीम. सनिता सिताराम बोकेफोड व श्री. आशिष सिताराम बोकेफोड यांनी सदर रूम/ कोअन हाऊस १. श्री. मुनिष त्यागी व २. मयुरा मनिष त्यागं यांच्या नावे विक्री करार दि. २०.०९.२००८ अंतर्गत केलं व दि. २०.०९.२००८ अंतर्गत करून सद १. श्री. मुनीश त्यागी व २. मयुरा मनिष त्यागी यांनी सद रूमचे हस्तांतरण श्री. प्रविणकुमार गोविंदलाल पांड्य नोंदणीकृत बीआरएल-९-१-१४८८-२०१ दि. २१.०३.२०१३ अंतर्गत करून त्यांनी सदर म्हाड अहवाल अनुसार पत्र क्र. डीवाय.सीओ/डब्ल्यू/ एम.एन./४६६४/१३ दि. २०.०६.२०१३ अंतर्गत केले नंतर माझे अशील यांचे म्हणणे आहे की, त्यांचया नारं श्री. ओंकार संजय संबारे व श्री. संजय मधुकर संबारे यांच्या दरम्यान नोंदणीकृत विक्री करार दि. २३.०६.२०१ नोंदणीकृत क्र. बीआरएल-३-३७५१-२०१३ दि. २४.०६.२०१३ अंतर्गत नोंदणीकृत केले व तसेच म्हाडा अहवाल अनुसार

माझे अशील यांचे म्हणणे आहे की, श्री, संजय मधक संबारे यांचा मृत्यू दि. १२.०५.२०२२ रोजी झाला त्यांच्य मागे त्यांची पत्नी श्रीम. शीतल संजय संबारे असून त्यांनी न आक्षेप, प्रमाणपत्र जारी केले व म्हाडा पाधिकरणाकड हस्तांतरण करून सदर रूम पत्र क्र. ई. एम. (डब्ल्यू)/एम.एम./२०८७/२०२४ दि. २७.०६.२०२४ अंतर्गत केले आहे

त्यांचे पत्र क्र. डीवाय./सीओ/डब्ल्यू/एमएम/५१४०/१३

दि. १६.०७.२०१३ अंतर्गत केले.

आता १. श्री. ओंकार संजय संबारे व २. श्री. सर्वेश संजर संबारे यांनी त्यांचे अविभाजीत शेअर सदर रूमच्य नावे श्रीम. शीतल संजय संबारे यांच्या नावे रिलीज करा दि. ३०.०७.२०२४ रोजी करून दसतावेज बीआरएल-७-१६०१२-२०२४ अंतर्गत

वरील सदर अनुसार व काही कारणाने त्यांनी त्यांचे आक्षेप दावे सदर सूचनेच्या प्रसिद्धी तारखोपासून १५ दिवसांच्य आत खालील निर्देशित वकील यांच्या पत्त्यावर सुचित करावे नंतर १५ दिवसांनंतर कोणतेही दावे गृहित धरले

दि. ०५.०९.२०२४ ठिकाण : मुंबई

> वकील शर्मिला पवा (महा. ११७१/२०११ वकील उच्च न्यायालय माही बंगलो, प्लॉट क्र. २२/२१२ सेक्टर ५, चारकोप, कांदिवली (प) मुंबई ४०० ०६७.मो. क्र. ९९३०९२३८७६



**AMBA ENTERPRISES LIMITED** 

Regd. Office: S. No. 132, H No. 1/4/1, Premraj Industrial Estate, Shed No. B-2,3,4,

CIN: L99999PN1992PLC198612, Phone No. 022 28701692

Email: ambaltd@gmail.com, Website: www.ambaltd.com

NOTICE TO THE MEMBERS WITH RESPECT TO THE

32<sup>nd</sup> ANNUAL GENERAL MEETING

NOTICE is hereby given that the 32nd Annual General Meeting ('AGM' or 'Meeting') of the

Members of **AMBA ENTERPRISES LIMITED** ('the Company') will be held on Monday, the

30th day of September, 2024 at 11.30 A.M (IST) through Video Conferencing ('VC') facility

other audio-visual means ('OAVM'), to transact the business as set out in the Notice of

the AGM which will be emailed to the members of the company. In compliance with Gener

Circular 10/2022 dated December 28, 2023, issued by the Ministry of Corporate Affairs

(MCA) and SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 5, 2023 and September 25

2023, respectively, ("MCA Circulars") by Securities and Exchange Board of India (SEBI

hereinafter collectively referred to as "the Circulars"), companies are allowed to hold

AGM through VC, without the physical presence of members at a common venue. Hence

the AGM of the Company is being held through VC to transact the business as set forth in

The VC/OAVM facility is being availed by the company from Purva Sharegistry Priva

Limited. The instructions for attending the AGM through VC/OAVM will be provided in the

notice of the AGM and attendance of the members through VC/OAVM will be counted fo

Electronic Copy of 32nd AGM Notice and Annual Report for the financial year 2023-24

n compliance with Circulars electronic copies of Annual Report containing Notice of th

AGM for the Financial Year 2023-24 (AR) will be circulated, to all the members whose e

mail Ids are registered with the Company/Depository Participants (DP)/ Registrar and

Share Transfer Agent (RTA). The Annual Report 2023-24 of the Company, inter alia, containing

the Notice and the Explanatory Statement of the 32nd AGM is available on the website of the

Company at www.ambaltd.com and on the websites of the Stock Exchanges viz

www.bseindia.com. A copy of the same is also available on the website of National Securitie

process mentioned below, before 5:00 p.m. (IST) on Monday, September 23rd, 2024, fo

registering their e-mail addresses to receive the Notice of the AGM and Annual Repo

Enter the DP ID & Client ID / Physical Folio Number and PAN details. In the event, if the

PAN details are not available on record for Physical Folio, Member to enter one of th

The above system also provides a facility to the Members holding shares in physical form

to upload a self-attested copy of their PAN Card, if the PAN details are not updated

accordance with the requirements prescribed by SEBI. For permanent registration of the

email address. Members holding shares in demat form are requested to update the sam

with their Depository Participant and to Registrar for Members holding shares in physica

In case of any queries/difficulties in registering the e-mail address. Shareholders ma

write to RTA at support@purvashare.com or to the company at ambaltd@gmail.com.

Those physical shareholders who have not vet submitted Form ISR-1 ISR-2 SH-13/ISF

3 are requested to submit the same to RTA/Company at the earliest. Those shareholde

who are holding shares in dematerialised mode are requested to ensure that aforesaid KY0

n compliance with Section 108 of the Companies Act, 2013 ('the Act') read with Rule 20

of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time

to time, the Secretarial Standard on General Meetings ('SS-2') issued by the Institute of

Company Secretaries of India and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and

Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is providing to its Members

the facility of remote e-Voting before as well as during the AGM in respect of the busines

to be transacted at the AGM and for this purpose, the Company has appointed Purva Sharegistry (India) Private Limited for facilitating voting through electronic means.

The detailed instructions for remote e-Voting are given in the Notice of the AGM. Membe

From 9.00 a.m. (IST) on Friday, September 27th, 2024

a. The remote e-Voting facility would be available during the following period:

End of remote e-Voting Upto 5.00 p.m. (IST) on Sunday, September 29th, 2024

The remote e-Voting module shall be disabled by Purva Sharegistry (India) Private Limite

for voting thereafter and Members will not be allowed to vote electronically beyond the said

The voting rights of the Members shall be in proportion to their share of the paid-up

equity share capital of the Company as on Monday, September 23rd, 2024 ('Cut-Off

Date'). The facility of remote e-Voting system shall also be made available during the

Meeting and the Members attending the Meeting, who have not already cast their vote

by remote e-Voting shall be able to exercise their right during the Meeting. A person

whose name is recorded in the Register of Members / Register of Beneficial Owners

as on the Cut-Off date only shall be entitled to avail the facility of remote e-Voting before

Any person who acquires shares of the Company and becomes a Member of the

Company after the dispatch of the Notice and holds shares as on the Cut-Off Date, may

obtain the login-id and password for remote e-Voting by sending a request at

evoting@nsdl.co.in or ambaltd@gmail.com, as provided by the company. A person

who is not a member as on the Cut-Off Date should treat the Notice of the AGM fo

Members who have cast their vote by remote e-Voting prior to the Meeting may als

The Shareholders may note that the Board of Directors, at its Meeting held on August 06

2024, has recommended a final dividend @ 10% i.e. 0.50 paisa per equity shares of face

value of rs. 5/- each for the financial Year ended March 31st, 2024. Subject to the Approva

of shareholders at the AGM. The final dividend, if declared at AGM, will be paid to the

members whose name appear in the Register of Members of the Company and in the

respect of shares held in dematerized form, dividend will be paid to members whose

names are furnished by National Securities Depository Limited (NSDL) and Centra

Depository Services (India) Limited (CDSL), as a beneficial owner as on that date. Pursuant

to Regulations 42 of the Listing Regulations, the Register of Members and the Share Transfe

Books of the Company shall remain closed from Tuesday September 24th, 2024 to Monday

September 30th, 2024 (both days inclusive) for taking record of the members of the Compan

The Dividend, if approved by the shareholders at the AGM, will be paid electronically

through various online transfer modes to those shareholders who have updated their ban

account details with the company's Registrar and Share Transfer Agent/Depository

Participants. For Shareholders who have not updated their bank account details. Dividence

warrants/Demand Drafts will be sent to their registered addresses. To receive the dividend

directly into their bank account. Shareholders who have not yet registered bank details are

requested to register their Bank details (e.g. name of the bank and the branch, bank account

number, 9 digits MICR number, 11 digits IFS Code and the nature of account) along with

copy cancelled cheque with Company/RTA through the mail on support@purvashare.com

Shareholders holding shares in dematerialized form are requested to provide the said

Pursuant to finance Act, 2020, dividend income will be taxable in the hand of shareholders

with effect from April 1, 2022. The Company shall therefore be required to deduct tax at

source at the applicable rates at the time of making the payment of the said final dividend

The TDS rate may vary depending on the residential status of the shareholder and the

document submitted by the shareholders and accepted by the company in accordance with

the provisions of the Income Act, 1961. For the applicable rate for the various categories

the shareholders are requested to refer to the Finance Act, 2020 and amendments thereof

Form 15G/15H/10F are available on the website of https://www.purvashare.com/

submission-of-form-15g-15h-10f. The aforesaid mentioned documents (duly complete

and signed) are requested to be uploaded at website of https://www.purvashare.com/

Please note that the upload of documents (duly completed and signed) on the website o

https://www.purvashare.com/submission-of-form-15g-15h-10f should be done on before

August 16th, 2023 In order to determine and deduct appropriate TDS/ withholding Tax

Incomplete and/ or unsigned forms and declarations will not be considered by the Company

No communication/ documents on the tax determination/deduction shall be considered

All communications/queries with respect to dividend should be addressed to our RTA, o

Notice is further given that pursuant to Section 91 of the Act and the Rules framed thereunde

the Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed

from Tuesday, September 24th, 2024 to Monday September 30th, 2024 both days inclusive

By order of the Board of Director

For Amba Enterprises Limite

Sarika Bhise

DIN: 06987209

for the purpose of payment of dividend for the financial year 2023-24

Manner of Payment of Dividend, if declared at the AGM:

details to their respective Depository Participants.

Tax on Dividend if declared at the AGM:

post September 23rd . 2024.

support@purvashare.com.

for the purpose of 32nd AGM.

Date :04.09.2024

attend the Meeting electronically, but shall not be entitled to vote again.

Remote e-Voting, E-voting at AGM and manner of procuring login id & Password:

details and nomination are updated with their depository participants

2023-24 electronically and to receive login ID and password for remote e-Voting:

Appeal to Members to Register their E-Mail ID and KYC details addresses

the purpose of reckoning the quorum under section 103 of the Companies Act, 2013

the Notice of the AGM dated August 06th, 2024.

Depositories Limited ('NSDL) at www.evoting.nsdl.com.

a Mail it on : ambaltd@gmail.com

remote e-Voting

information purposes only.

**Final Dividend and Book Closure** 

c Enter your email address and mobile number

Dalviwadi, Nanded Phata, Pune - 411 041

## चेंबूरमध्ये घराचा स्लॅब कोसळून दीड वर्षाच्या मुलीचा मृत्यू चेंबूर (पश्चिम) भागात होती. तिला

आणि लोखंडी अँगल तिला मृत घोषित केले. या कोसळल्याने दीड वर्षाच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. सरस्वती गल्लीत घडलेल्या या दुर्घटनेत, छोटी खुशी आहेत. या घटनेने परिसरात साळवे गंभीर जखमी झाली शोककळा पसरली आहे.

नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी दुर्घटनेत ३५ वर्षीय कविता साळवे जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू

### दलाल स्ट्रीट इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: ४०९, देव प्लाझा, एस व्ही रोड, फायर ब्रिगेडसमोर, अंधेरी पश्चिम, मुंबई, ४०० ०५८ दरध्वनी क्रमांक : + ९१ २२ २६२० १२३३ ड मेल : info@dalalstreetinvestme सीआयएन : एल६५९९०एम एच १९७७ पीएलसी ३५७३०७

> ४७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि सभासद नोंद पुस्तिका बंद होण्याची माहिती आणि इ मतदान माहिती

कळविण्यात येते की, दलाल स्टीट इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड कंपनीची ४७वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम् ) सोमवार दिनांक ३० सप्टेंबर २०२४रोजी भारतीय प्रमाणयेळेनुसारदुपारी ३. ३०वाजता वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत दिनांकीत ३ सप्टेम्बर २०२४ मध्ये नमृद केल्याप्रमाणे विषयांनुरुप, व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी ) / अन्य मान्यताप्राप्त दुकश्राव्य माध्यमे (ओएव्हीएम ) यांच्या माध्यमातून, सामान्य परिपत्रक क्रमांक १४/ २०२०, १७/ २०२०, २०/ २०२०, ०२/ २०२१, १९/ २०२१, २१/ २०२१ आणि ०२/ २०२२ दिनांकीत ८ एप्रिल २०२०, १३ एप्रिल २०२०, ५ मे २०२०, १३ जानेवारी २०२१, ०८ डिसेंबर २०२१, १४ डिसेंबर २०२१ ०५ मे २०२२ आणि २८ डिसेंबर २०२२ अनुक्रमे जी कॉपेरिट व्यवहार मंत्रालय यांनी जारी केली आहेत ( यापुढे ज्यां एकत्रित उल्लेख एमसीए परिपत्रके असा करण्यात येणार आहे ) आणि परिपत्रक क्रमांक परिपत्रक क्रमांक सेबी एच ओ / सीएफओ / सीएमडी १/ सीआयआर / पी / २०२०/ ७९ आणिसेबी / एच ओ / सीएफओ / सीएमडी २ सीआयआर / पी / २०२१/ ११तसेचसेबी / एच ओ / सीएफओ / सीएमडी२/ सीआयआर / पी / २०२२/ ६२ दिनांकीत १२ मे २०२० आणि दिनांकीत १५ जानेवारी २०२१ तसेचदिनांकीत १३ मे २०२२अनुक्रमे जी सिक्युरिटी अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी ) यांनी जारी केली आहेत त्यांच्या अनुसार, ( यापुढे ज्यांचा एकत्रित उल्लेख सेबी परिपत्रके असा करण्यात येणार आहे). आणि जी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या संदर्भात आहेत त्यांच्या अनसार वार्षिक भारपंत्रक असा करण्यात पंणार आह.) आण जा वात्रक स्वसावारण सम्ब्या सदमात आहत त्याच्या अनुसार वात्रक सर्वसाधारण सम्बर्धासी / ओएव्हीएम यांच्या माध्यमातृत घेष्याच्या संदर्भात आहेत, त्यांच्या अनुसार कंपनीने ४७ व्या वार्षिक सर्वसाधारण समेची सृचना आणि वित्तीय वर्ष २०२३- २४ करिताचा वार्षिक अहवाल बुधवान आवान विश्वासार त्याचा पूर्वा आणा विश्वास व १०५२ १० मार्टामा नाम्बर उर्देश होती है. वित्रांक ४६ सर्वेद २०२४ जी की इंतर्क्यूनिक माध्यमातून अशा सभासदांन निर्मायित केला आहे ज्या समासदांन इंग्लि तपशील कंपनी किंवा र्राजस्ट्रार आणि ट्रान्स्कर एजंट्स लिंक इन टाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (लिंक इन टाइम) यांच्याकडे तसेच डिपॉझिटरीज यांच्याकडे नोंदणीकृत आहेत. वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेचीप्रत्यक्ष प्रत सभासतांन पाठविण्याची आवश्यकता वरील प्रमाणे नमूद केलेली एमसीए परिपत्रके आणि सेबी परिपत्रके यांच्या अनुसार निलंबिद करण्यात आली आहे. ४७ व्या वार्षीक सर्वसाधारण सभेची सचना आणि त्या संदर्भातील एक्सप्लेनेटरी स्टेटमेंट कंपनीचे संकेतस्थळ <u>www.dalalstreetitments.com</u> /financial.php येथे संकेतस्थळ <u>www.bseindia.com</u> येथे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

ग्राद्वारे असेही सूचित करण्यात येते की कंपनी कायदा २०१३ चे कलम ९१ आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स ) नियम २०१५ चा नियम ४२ च्या अनुसार कंपनीच्या सभासद नोंद पुस्तिका आणि समभाग व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या उद्देश्याने बंद राहतील इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीने मतदान करण्याची प्रक्रिया

. कंपनी कायदा २०१३ चे कलम १०८ मध्ये नमूद करण्यात आलेली अतरतुदिंच्याअनुसार तसेच कंपनीज ( मॅनेजमेंट अँड ऍडिमिनिस्ट्रेशन ) नियम २०१४ चा नियम २० तसेच त्यात कंपनीज (मॅनेजमेंट अँड ऍडिमिनिस्ट्रेशन ) सुधारणा नियम २०१५ च्या अनुसार करण्यात आलेल्या सुधारणा तसेच सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स ) नियम २०१५ चा नियम ४४ च्या अनुसार, वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सचनेत नुमद करण्यात आलेल्या सर्व त्या प्रस्तावांवर सभासदांना लिंक इन टाइम यांनी उपलब्ध करून दिलेल्या इ मतदान सेवा / सुविधेच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक

मतदान पद्धतीने मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. सभासदांच्या माहितीसाठी कायद्यातील तरतुर्दींच्या अनुसार तपशील, नियम खालील प्रमाणे देण्यात येत आहेत इ मतदान कालावधीला शुक्रवार दिनांक २७ सप्टेंबर २०२४ रोजी भारतीय प्रमाण वेळे नुसार सकाळी ९. ०० वाजता प्रारंभ करण्यात येत आहे आणि ही प्रक्रिया रविवार दिनांक २९ सप्टेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ५. ०० वाजतारोजी भारतीय प्रमाण वेळे नुसार संपुष्टात येईल. या कालावधीत कंपनीचे असे समभागधारक ज्यांच्याकडे कंपनीचे समभाग कट ऑफ तारीख म्हणजेच २३ सप्टेंबर २०२४ रोजी प्रत्यक्ष स्वरूपात आहेत किंवा डिमॅट स्वरूपात उपलब्ध आहेत ते इलेक्टॉनिक मतदान पद्धतीने मतदान करू शकतात. २९ सप्टेंबर २०२४ रोजीरोजी भारतीय प्रमाण वेळे नुसार संध्याकाळी ५. ०० नंतर इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीने मतदान करण्यास अनुमती असणार नाही. आणि त्यानंतर इ मतदान प्रारूप सीडीएसएल

इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीने मतदान केल्यानंतरहीएखादा सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेत सहभाग घेऊ शकतो मात्र त्याला वार्षिक सर्वसाधारण सभेच्या तारखेला वार्षीक सर्वसाधारण सभेत पुन्हा मतदान करता येणार नाही. केवळ अशा व्यक्ती ज्यांचे नाव कट ऑफ तारीख म्हणजेच २३ सप्टेंबर २०२४ रोजी डिपॉझिटरीज यांनी तयार केलेल्य सभासद नोंद पुस्तिकेत तसेच लाभार्थी मालकांच्यायादीत नोंदणीकृत आहे त्याच व्यक्ती इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीने

रोजी कंपनीची सभासद नाही त्यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेची ही सूचना केवळ माहितीसाठी आहे असे समजावे. असेल आणि कट ऑफ तारीख रोजी तिच्याकडे कंपनीचे समभाग असतील तर अशी व्यक्ती सूचनेत नमूद केलेल्या युज आयडी आणि पासवर्ड प्राप्त करण्याच्या प्रक्रियेचाअवलंब करू शकते. इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीने होणाऱ्या मतदान प्रक्रियेच्या संदर्भात कोणत्याही शंका असल्यास कंपनीच्या वार्षिक

सर्वसाधारण सभेच्या सचनेचा संदर्भ घेता येईल किंवा कंपनीचे रजिस्टार / ( आर अँड टी ) एजंट यांच्याशी संपर्क साधावा किंवा इंस्टाकोटिकिक इन टाइम येथे उपलब्ध असलेले इंस्टाकोट इ मतदान मैन्युअल पाहारे किंवा इ मेलच्या माध्यमातृन <u>enotices@linkintime.co.in</u> येथे किंवा ०२२- ४९१८ ६००० येथे संपर्क साधावा.

दलाल स्टीट इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड यांच्या करित

#### व्हीपीएम वापी एन्टरप्रायजेस लि.

(पर्वीचे वापी पेपर मिल्स लि. म्हणन जात) नोंदणीकरण कार्यालय : २१३, उद्योग मंदिर, पितांबर लेन, माहिम (पश्चिम), मुंबई ४०० ०१६

दूर. ९८२०० ६८३६३/०२२-२४४४९७५३/०९३७६८१५९४५ (कार्य) ई-मेल : <u>vapipaper@gmail.com</u> बेबसाइट : www.vapienterprise.com सीआयएन : L21010MH1974PlC032457

### ५० वी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

वापी एन्टरप्रायजेस लि. (कंपनी) यांची सभा शक्रवार, दि. २७ सप्टेंबर, २०२४ रोजी स. ११.०० वा. (भाप्रवे) कंपन्या कायदा, २०१३ लागू तरतुदी, भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सेबी) (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ (सूची विनियमन) च्या तरतुदी तसेच कॉर्पोरेट कामकाज मंत्रालय, भारत सरकार (सेबी) यांच्याद्वारे जारी सर्वसाधारण परिपत्रक ) एकत्रितरित्या सर्क्युलर म्हणून) वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम)७ ऑक्टोबर, २०२३ रोजी (सेबी सर्क्युलर) अनुसार सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीमध्ये एजीएमच्या ठिकाणी आयोजित केली सभासद एजीएमच्या सूचनेमध्ये व्हीसी (ओएव्हीएम) मार्फत https://ivote.bigshareonline.com/landing उपस्थित राहू शकतात व कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १०३ अंतर्गत विहित व्यवसायांवर विचार करण्याकरिता

५० व्या एजीएमची सूचना व संचालक अहलवा व लेखापरीक्षित अहवाल व वित्तीय वर्ष ३१ मार्च, २०२४ अखोर नोंदणीकृत ईलेक्ट्रॉनिक प्रत कंपनी / डिपॉॉझिटरी पार्टिसिपंट्स यांना नोंदणीकृत ईमेल आयडीवर एजीएमची सूचना व वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाइट वर व व्हीसी/ ओएव्हीएम सुविधा मार्फत एजीएमच्या सूचनेमध्ये विहित प्रक्रिया पाहावी. व सभासदांनी ५० व्या एजीएममध्ये कंपनीचे सभासद जे प्रत्यक्ष स्वरूपातील शेअर्स धारक आहेत वा डिमटेरियलाईज्ड स्वरूपात शेअर्स धारक आहेत

सभासदांनी नोंद घ्यावी की, ५० वी वार्षिक सर्वसाधारण सभा कंपनीची https://vapienterprise.com/wp-content/

upload/2024/09/50th-Annual-Report-Fy-2023-2024-paged.pdf वर व स्टॉक एक्सचेंज अर्थात बीएसई लिमिटेड www.bseindia.com व बिगशेअर सर्व्हिसेस प्रायवहेट लिमिटेड <a href="https://ivote.bighsareonline.com/landing">https://ivote.bighsareonline.com/landing</a> वर उपलब्ध आहे.

कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम १० अनुच्छेद ९१ अंतर्गत व सूची विनियमनाच्या विनियमन ४२ (सुधारित अनुसार) शेअर ट्रान्सफर कंपनीचे निबंधक यांना मंगळवार, दि. २४ सप्टेंबर, २०२४ ते गुरुवार दि. २६ सप्टेंबर, २०२४ (दोन्ही दिवस समाविष्ट) दरम्यान ५० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेकरिता आयोजित केले आहे.

कंपनीचे सभासद जे प्रत्यक्ष स्वरूपातील शेअर्स धारक आहेत वा डिमटेरियलाईज्ड स्वरूपात शेअर्स धारक आहेत त्यांना निर्धारित तारीख अनुसार शुक्रवार, दि. २० सप्टेंबर, २०२४ रोजी केली आहे व एजीएमच्या ई-मतदान तसेच परोक्ष ई-मतदान सुविधा उपलब्ध केली आहे.

संबंधित सक्युलर्स अनुपालन एजीएमची सूचना व वित्तीय वर्ष करिता वार्षिक अहवाल तसेच वित्तीय अहवाल कंपनीचे रजिस्ट्रर व शेअर ट्रान्सफर एजन्ट/ डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स समवेत नोंदणीकृत ईमेल आयडीवर सभासदांना ५० व्या एजीएमची सूचना पाठविण्यात येतील. वार्षिक अहवाल समवेत एजीएमची सूचना कंपनीची संपूर्ण पत्ता, पॅन कार्ड, आधार कार्ड/ ड्रायवहींग लायसन्स/ वोटर कार्ड/ पासपोर्ट पुरावा <u>vapipaper@gmail.com</u> वा

ई-मतदान स्वरूप मतदानाकरिता :

vapienterpriseltd@gmail.com वर उपलब्ध आहे.

ए. सभासदांना एजीएममध्ये परोक्ष ई-मतदान सुविधेच्या माध्यमातून एजीएमच्या सूचनेत विहित विषयांवर आपले मत देण्याची संधी असेल.

बी. व्हीसी/ ओएव्हीएम मार्फत एजीएममध्ये सहभाग घेण्याकरिता भागधारक एजीएमच्या सूचनेमध्ये कंपनीच्या द्वारे प्रदानित निर्धारित तारीखा (परोक्ष ई-मतदान) एजीएमच्या ठिकाणी प्रदानित तपशील अनुसार कंपनीचा तपशील <u>www.vapienterprises.com</u> वर व **बिगशेअर सर्व्हिसेस** प्रायव्हेट लिमिटेड https://ivote.bigshareonline.com/landing वर उपलब्ध

सी. कोणाही व्यक्तीस ज्यांनी कंपनीचे शेअर्स संपादन केलेले आहेत त्यांना सीडीएसएलच्या वेबसाइट वर कंपनीची वेबसाइट वर परोक्षा ई-मतदान माहिती प्रकाशन केली आहे व निर्धारित तारीख अनसार एजीएमची सचना व शेअर्स धारक यांना पाठवणी पर्ण केली आहे.

डी. परोक्ष ई-मतदानाकरिता वरील निर्देशित तपशील अनुसार एजीएमच्या दिवशी ई-मतदानाकरित प्रक्रिया. सीडीएसएल ई-मतदान प्रणाली मार्फत व्हीसी अनुसार कंपनी/ आरटीए/ डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स यांना मार्फत एजीएममध्ये उपस्थित राहण्याची सुविधा प्रदान केली आहे.

ई. व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएममध्ये उपस्थित राहण्याकरिता लॉगीन क्रेडेंशील पाहावे. वरील माहिती सेबी सर्क्युलर व एमसीए सर्क्युलर अनुपानल कंपनीचे सभासद यांना जारी केली आहे. मंडळाच्या आदेशान्वये

वापी एन्टरप्रायजेस लिमिटेड प्रियांका कुनवार दिनांक : ०२.०९.२०२४ कंपनी सचिव ठिकाण : मुंबई एसीएस ५९१९७

सही/-

CREATIVE

## युनियन क्वालिटी प्लास्टिक्स लिमिटेड

सीआयएन क्र. L25209MH1984PLC033595 तेजपाल रोड, विले पार्ले पूर्व, मुंबई महाराष्ट्र ४०० ०५७.

४० वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) व्हिडीओ कॉन्फरेंस (व्हीसी)/ अन्य ऑडिओ विज्युअल मीन्स् (ओएव्हीएम) केवळ मार्फत एजीएमच्या ठिकाणी सामान्य कॉर्पोरेट अफेअर्स सर्क्यलर यांचे मंत्रलार दि. ०८.४.२०२०, १३.०४.२०२०, ०५.०५.२०२० व १३.०१.२०२१ (एकत्रितरित्या **एमसीए सर्क्युल**स् म्हणून संदर्भित) व सर्क्युलर दि. १२.०५.२०२० व १५.०१.२०२१ अनुसार सीक्युरिटीज ॲन्ड एक्सचेंज बो ऑफ इंडिया **(सेबी सर्क्युलर** म्हणून संदर्भित)) समान ठिकाणी सभासदोच्या प्रत्यक्ष उपस्थितीविना आयोजित

कंपनीच्या सभासदांची ४० वी एजीएमची सभा शकवार दि. २७ सप्टेंबर, २०२४ रोजी द. १.०० वा. व्हीसी ओएव्हीएम सुविधा मार्फत एजीएमच्या सूचनेमध्ये विहित व्यवसायांवर पार पडलेल्या कंपनी - बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड यांना रजिस्ट्रर व ट्रान्सफर एजन्ट यांच्याद्वारे प्रदानित अनुसार आयोजित केर्ल

वित्तीय अहवाल व अन्य वैधानित अहवाल कंपनीची वेबसाइट <u>www.uqpl.org</u> वर व बिगशेअ सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड यांना http<u>s://ivote.bigshareonline.com/landing</u> वर उपलब्ध आहे. या व्यहितरिक्त एजीएमची सूचना बीएसई लि. <u>www.bseindia.com</u> वर सुद्धा उपलब्ध आहे प्तभासदांनी व्हीसी/ ओएव्हीएम मार्फत केवळ एजीएममध्ये उपस्थित व सहभागी व्हावे, तपशील कंपनीद्वा प्रदानित केला आहे व सभेच्या सूचनेमध्ये उपलब्ध आहे. त्यानुसार, कृपया नोंद घ्यावी की, ४० र्व एजीएममध्ये सहभागी होणे व उपस्थित राहण्याकरिता कंपनीच्या व्यक्तींनी उपस्थित राहावे. कंपनी कायदा २०१३ च्या अनच्छेद १०३ अंतर्गत कोरमच्या रिनॉकिंगकरिता व्हीसी/ ओएव्हीएम मार्फत सभेमध्ये

आहे. सेबी सर्क्युलरसह कोणत्याही सभासदांना एजीएमची सूचना व वार्षिक अहवालाची सूचनेची प्रत्यक्ष प्र

पाठविली नाही आहे सभासद जे त्यांचे परोक्ष ई-मतदान सुविधा (परोक्ष ई-मतदान) करणार आहेत त्यांनी ई-मतदान पूर्वी व्हीसी ओएव्हीएम मार्फत एजीएमच्या ठिकाणी उपस्थित राहावे परंतु बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड

त्र्यक्तींचे नाव जर एजीएमच्या ई-मतदान दरम्यान तसेच परोक्ष ई-मतदान सुविधेच्या प्राप्तीकरिता अधिकार्र आहेत त्यांनी निर्धारित तारखेच्या वेळी डिपॉझिटरीज दारे लाभार्थी मालक यांच्यासह नोंदणीकरण करावे. कपया नोंद घ्यावी की, प्रॉक्सीज गहित धरल्या जाणार नाहीत, सभासद यांना एजीएम संबंधात कोणत्याह तक्रारी असल्यास त्यांनी त्यांची शंका एजीएमच्या ठिकाणी cs.uqpl@gmail.com वर ४८ तासांच्या

कविता देवी

ठिकाण : हैंदराबाट कंपनी सचिव तथा अनुपालन अधिकार दिनांक : ०४.०९.२०२४

क्रिएटीव्ह न्युटेक लिमिटेड

कांदिवली को-ऑप. इंडस्ट्रियल इस्टेंट लिमिटेड, चारकोप, कांदिवली पश्चिम, मुंबई ४०० ०६७ दूर. ९१-२२-५०६१२७०० ईमेल : cs@creativenewtech.com आयएसओ ९००१: २०१५ प्रमाणित कंपनी

सूचना याद्वारे देण्यात येत आहे की, क्रिएटीव्ह न्युटेक लिमिटेडची (कंपनी) सभासदांची २० वी वार्षिक

. २० व्या एजीएमची सूचनेची ईलेक्ट्रॉनिक प्रत व प्रक्रिया व ई-मतदान माहिती व वार्षिक अहवाल २०२३-२४ दि. ०५ सप्टेंबर, २०२४ सर्व सभासदांना ईमेल आयडी व कंपनी/ डिपॉझिटरीज यांच्यासह पाठविला आहे. २० वी एजीएमची सूचना व वार्षिक अहवाल २०२३-२४ कंपनीची वेबसाइट www.creativenewtech.com व रजिस्ट्रर व शेअर ट्रान्सफर एजन्ट (आरटीए)

ट्रान्सफर बुक्स दि. २**३ सप्टेंबर, २०२४ ते ३० सप्टेंबर, २०२४** (दोन्ही दिवस समाविष्ट) दरम्यान बंद राहिल सभासद जे त्यामुळे, कंपनीचे समभाग धारक असलेल्या सर्व सभासदांना प्रत्यक्ष स्वरूपात वा डिमटेरियलाईज्ड स्वरूपात २० व्या एजीएमच्या सुचनेमध्ये एजीएमच्या ठिकाणा व्यतिरिक्त एनएसडीएलच्या ईलेक्टॉनिक मतदान प्रणाली मार्फत एजीएमच्या सूचनेमध्ये पार पाडण्यात येईल. सर्व सभासदांना सूचित करण्यात

एजीएममध्ये उपस्थित सभासदांनी परोक्ष ई-मतदानाचे स्वरूप व ई-मतदान १९ व्या एजीएमच्या दरम्यान जे सभासद प्रत्यक्ष स्वरूपातील शेअर्स धारक आहेत व डिमटेरियलाईज्ड स्वरूपातील शेअर्स धारक आहेत त्यांनी २० व्या एजीएमच्य ठिकाणी सूचनेमध्ये प्रदानित तपशीलासह त्यांचे ई-मेल आयडी नोंदणीकत नसल्यास त्यांनी नोंदणीकरण

अनुसार सोमवार, दि. २३ सप्टेंबर, २०२४ रोजी एजीएमच्या संबंधात परोक्ष ई-मतदान मार्फत . निर्धारित तारीखा ईलेक्ट्रॉनिक मीन्सद्वारे सक्षमरित्या एजीएमच्या ठिकाणी दि. २३ सप्टेंबर, २०२४ आहे.

कंपनीचे समभाग धारक असलेल्या सर्व सभासदांना प्रत्यक्ष स्वरूपात वा डिमटेरियलाईज्ड स्वरूपात त्यांच्य नोंदणीकत पत्त्यावर निर्धारित तारीख लॉगीन आयडी व पासवर्ड प्राप्त करावा. त्यामळे काही व्यक्तीर्न कास्टींग मतदान करण्याकरिता विद्यमान युजर आयडी व पासवर्ड ई-मतदानाकरिता एनएसडीएल

दि. २९ सप्टेंबर, २०२४ रोजी ५.०० वा. बुधवार बंद होईल. परोक्ष ई-मतदान दि. २९ सप्टेंबर, २०२४ रोजी ५.०० नंतर अकार्यतर केले जाईल व मतदान एका पार पाडले की त्यानंतर

सेवांच्या माध्यमातून सेंट्रल डिपॉझिटरीज सर्व्हिसेस लि. यांच्याद्वारे प्रदानित ई-मतदानाच्या माध्यमातून म तदान करावे व परोक्ष ई-मतदान मॉड्युल सीडीएसएलद्वारे अकार्यरत करण्यात येईल व मतदान ठरावानंतर

आहेत व डिमटेरियलाईज्ड स्वरूपातील शेअर्स धारक आहेत त्यांनी एजीएमच्या ठिकाणी सूचनेमध्ये प्रदानित तपशीलासह त्यांचे ई-मेल आयडी नोंदणीकत नसल्यास त्यांनी नोंदणीकरण करून घ्यावे.

संबंधित डिपॉझिटरी यांच्यासह सभासद जे इक्विटी शेअर्सचे धारक आहेत व प्रत्यक्ष स्वरूपात कंपनीचे आरटीए बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड (आरटीए) यांना +९१ -२२-६२६३८२०० व

व कंपनी सचिव यांना ईमेल cs@creativenewtech.com करावा.

सही/-

मुख्य अनुपालन अधिकारी व कंपनी सचिव एसीएस-३०८२८

## हिल्टन मेटल फोर्जिंग लिमिटेड

कांविवली पूर्व, मुंबई - ४००१०१ वृर. क्र.: +९१ २२ ४०४२६५६५, फॅक्स: +९१ २२ ४०४२६५६६, ई-मेल: secretarial@hiltonmetal.com, वेबसाईट: www.hiltonmetal.com भागधारकांना सूचना

शुक्रवार, २७ सप्टेंबर २०२४ रोजी दु.४.०० वा. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) किंवा अन्य दुकश्राव्य माध्यम (ओएव्हीएम) द्वारे आयोजित केली जाईल. कंपनीने वित्तीय वर्ष २०२३-२४ च्या वार्षिक अहवालासह एजीएमची सूचना गुरुवार, ०५ सप्टेंबर, २०२४

रोजी इलेक्ट्रॉनिक पध्दतीद्वारे कंपनी/डिपॉझिटरी सहभागीदार (डीपी) च्या लिंक इंटटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, निबंधक आणि हस्तांतर प्रतिनिधी (आरटीए) कडे त्यांचे ईमेल पत्ते नोंदणीकृत सदस्यांना सहकार मंत्रालयाने दिनांक ८ एप्रिल २०२०, १३ एप्रिल २०२०, ५ मे २०२०, १३ जानेवारी २०२१, १९/२०२१ दिनांक ०८ डिसेंबर २०२१, क्रमांक १०/२०२२ दिनांक २८ डिसेंबर २०२२ आणि ०९/२०२३ दिनांक २५ सप्टेंबर २०२३ रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार आणि सेबी द्वारे परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/ सीएमडी२/सीआयआर/पी/२०२२/६२ दिनांक १३ मे २०२२, सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी-२/ पी/सीआयआर/२०२३/४ दिनांक ५ जानेवारी २०२३ आणि सेबी/एचओ/सीएफडी/सीएफडी-पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/१६७ दिनांक ७ ऑक्टोबर २०२३ रोजी जारी केलेली परिपत्रकानसार पाठवली आहे. वित्तीय वर्ष २०२३-२४ या आर्थिक वर्षाकरिता कंपनीच्या एजीएम आणि वार्षिक अहवालाची सूचना कंपनीच्या वेबसाइटवर https://www.hiltonmetal.com/annual/ आणि बीएसई च्या www.bseindia.com व एनएसई च्या www.nseindia.com या वेबसाइटवर उपलब्ध आहे यापुढे, सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा, २०१३ ('अधिनियम') च्या कलम ९१ आणि सेबी चे नियम ४२ (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स आणि डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या (लिस्टिंग रेग्युलेशन्स) एजीएममुळे सदस्यांची नोंदणी आणि भाग हस्तांतर पुस्तक शनिवार, २१ सप्टेंबर, २०२४ ते शक्रवार, २७ सप्टेंबर, २०२४ (दोन्ही दिवस समाविष्ट) बंद राहील.

कायद्याच्या कलम १०८ नुसार सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम. २०१४ च्या नियम २० आणि लिस्टिंग रेग्युलेशन्स च्या नियम ४४ नुसार, एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या सर्व ठरावांवर त्यांचे मत देण्यासाठी आँणि सदर सदस्य नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) द्वारे प्रदान केलेल्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे मतदानाद्वारे या सूचनेमध्ये समाविष्ट असलेल्या अशा व्यवसायावर विचारविमर्श करण्याकरिता कंपनी तिच्या सर्व सदस्यांना ई-वोटिंग सविधा प्रदान करत आहे.

रिमोट ई-व्होर्टिगचे तपशील खाली दिले आहेत:

१) ई-वोटिंग कालावधी **मंगळवार, २४ सप्टेंबर, २०२४ रोजी स.९:०० वा. भाप्रवे** सुरू होईल आणि गुरुवार, २६ सप्टेंबर, २०२४ रोजी सायं.५:०० वा. भाप्रवे संपेल. तदनंतर, ई-व्होटिंग पध्दत अक्षम केले जाईल. २) सभासदांचे मतदानाचे अधिकार निश्चित तारखेला म्हणजेच गरुवार. १९ सप्टेंबर २०२४ रोजी कंपनीच्य

भरणा केलेल्या भांडवलाच्या त्यांच्या हिश्श्याच्या प्रमाणात असतील, सभासदाने एकदा मत दिले की, त्याला नंतर ते बदलण्याची परवानगी दिली जाणार नाही. ३) कंपनी सभेला उपस्थित असलेल्या सदस्यांसाठी एजीएम दरम्यान ई-व्होटिंगची सुविधा देखील देत आहे,

ज्यांनी रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपले मत दिले नाही. तथापि, ज्या सभासदांनी एजीएमपूर्वी रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपले मत दिले आहे, ते एजीएममध्ये उपस्थित राहू शकतात परंतु त्यांना मतदानाचा हक्क मिळणार नाही.

४) सभासद एजीएम दरम्यान रिमोट ई-व्होटिंग किंवा ई-व्होटिंगद्वारे फक्त एकच मतदानाचा पर्याय निवडॄ शकतो. कोणत्याही सदस्याने एकापेक्षा जास्त पद्धतीने मतदान केल्यास. रिमोट ई-व्होटिंगद्वारे केलेले मतदान प्रचलित असेल.

५) कोणतीही व्यक्ती. जी कंपनीचे शेअर्स घेते आणि वार्षिक अहवाल पाठवल्यानंतर भागधारक बनते आणि निश्चित तारखेला म्हणजेच गुरुवार, १९ सप्टेंबर २०२४ रोजी भागधारणा घेते, ती ई-व्होटिंगकरिता लॉगिन आयडी आणि पासवर्डे evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवून मिळवू शकते.

कोणत्याही शंका असल्यास, तुम्ही www.evoting.nsdl.com च्या डाउनलोड विभागात उपलब्ध भागधारकांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यू) आणि भागधारकांसाठी ई-व्होटिंग वापरकर्ता पुस्तिका पाह शकता किंवा टोल फ्री क्र.: १८०० १०२० ९९० आणि १८०० २२ ४४ ३० वर कॉल करू शकता किंवा सश्री पळवी म्हात्रे. व्यवस्थापक, एनएसडीएल, ४था मजला, 'ए विंग, टेड वर्ल्ड, कमला मिल्स कंपाऊंड, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल, मुंबई ४०००१३ यांना evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवू

> हिल्टन मेटल फोर्जिंग लिमिटेडकरिता युवराज मल्होत्रा

**ठिकाण:** मंबई अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक दिनांक : ०५.०९.२०२४

ई-मेल : cs.uqpl@gmail.com दूर: ०२२-२६१००३६७/८ जाहीर सुचना - ४० वी वार्षिक सर्वसाधारण सभा

सूचना याद्वारे देण्यात येत आहे की, **युनियन क्वालिटी प्लास्टिक्स लिमिटेड** (कंपनी) च्या सभासदांर्च

वित्तीय वर्ष २०२३-२४ करिता कंपनीच्या ४० वा वार्षिक अहवालाची ई-प्रत तसेच एजीएमची सुचना

जीएमची सूचना तसेच वार्षिक अहवाल २०२३–२४ कंपनी/ रजिस्ट्रर व ट्रान्सफर एजन्ट्स (रजिस्ट्रर), डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स (डीपी) यांच्यासह नोंदणीकृत ईमेल आयडीवर सभासदांना ईलेक्ट्रॉनिकली पाठविर्ल

(रजिस्ट्रर) यांच्याद्वारे प्रदाति ई-मतदान प्लॅटफॉर्म मार्फत त्यांना पुन्हा मतदान करता येणार नाही. कोणार्ह

युनियन क्वालिटी प्लास्टिक्स लिमिटेडकरित

सीआयएन: L52392MH2004PLC148754 नोंदणीकृत कार्यालय: ३ रा व ४ था मजला, प्लॉट क्र. १३७एबी

क्रिएटीव्ह न्युटेक लिमिटेडची २० वी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

सर्वसाधारण सभा दि. **३० सप्टेंबर, २०२४ रोजी स. ११.०० वा. व्हिडीओ कॉन्फरेसिंग** (व्हीसी)/ अन्य ऑडिओ व्हिज्यअल मीन्स (ओएव्हीएम) मार्फत कंपनी कायदा, २०१३ च्या लाग तस्तदीसह १९ व्या एजीएमच्या सूचनेमध्ये विहित सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५

lawoo@bigshareonline.com वर व एनएसई लिमिटेड वेबसाइट <u>www.nseindia.com</u>

वेबसाइट https://ivote.bigshareonline.com वर व त्यांचे ई-मतदान क्रेडेंशिअल पाहावे.

सभासदांचे नाव सभादांचे रजिस्ट्रर व लाभार्थी माललक यांच्याद्वारे डिपॉझिटरी द्वारे **निर्धारित तारीख** 

परोक्ष ई-मतदानाची सुरुवात दि. २७ सप्टेंबर, २०२४ शुक्रवारी स. ९.०० वा. होईल व

मतदानामध्ये बदल करता येणार नाहीत. इ. सभामदांना एजीएममध्ये ईलेक्टॉनिकली अर्थात व्यवहारांवर विचारविनियम करण्याकरिता ई-मतदानाच्य

परोक्ष ई-मतदानाचे स्वरूप व ई-मतदान एजीएमच्या दरम्यान जे सभासद प्रत्यक्ष स्वरूपातील शेअर्स धारक

. जे सभासद प्रत्यक्ष स्वरूपात वा डिमटेरियलाईज्ड स्वरूपातील शेअर्स धारक आहेत त्यांना निर्धारित तारीख

ईमेल आयडी lawoo@bigshareonline.com वर पाहावे. . कोणत्याही चौकशीकरिता ईलेक्ट्रॉनिक स्वरूपात सुविधा श्री. तेजस दोशी यांना मुख्य अनुपालन अधिकारी

क्रिएटीव्ह न्युटेक लिमिटेड करिता

ठिकाण : मुंबई दिनांक : ०६ सप्टेंबर, २०२४ ईमेल : cs@creativenewtech.com

सीआयएन: एल२८९००एमएच२००५पीएलसी१५४९८६ नोंदणीकृत कार्यालय: ३०३, तनिष्का कमर्शियल को-ऑप.सोसायटी लि. आकुर्ली रोड,

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीच्या सदस्यांची १९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम)